



MAHARASHTRA CORPORATION LIMITED

Regd Off: 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai - 400 058. Tel. : +9122 67424815
Email : mcl@visagar.com Website : www.mahacorp.in CIN : L71100MH1982PLC028750

14th September, 2020

BSE Limited

Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P.J Towers,
Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Ref : Scrip ID:- MAHACORP Scrip Code :- 505523

Sub: Publication of Unaudited Financial Results for quarter ended 30th June, 2020

Dear Sir,

This is with reference to Regulation 47(1) (b) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, enclosing herewith copies of the following newspaper dated 13th September, 2020 in which the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2020 have been published:

1. Active Times (English)
2. Mumbai Lakshadeep (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

FOR MAHARASHTRA CORPORATION LIMITED



(Tilokchand Kothari)
Director
DIN: 00413627



Encl: a/a

Jammu and Kashmir announces Rs 5 lakh annual health insurance for residents

Srinagar : Lieutenant governor Manoj Sinha has announced Jammu and Kashmir health scheme intended to provide universal health insurance cover to all residents of the Union Territory at the likely annual cost of Rs 123 crore. On the occasion of its launch, Sinha said the government's core agenda was welfare and it will ensure that all workable reforms and benefits percolate to each and every resident, down to the most neglected sections, in a hassle-free manner as Enumerating the salient features of the scheme, LG said it will provide health insurance cover free of cost to all those residents of Jammu and Kashmir, who are

presently not covered under AB-PMJAY or Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana. Financial commissioner health and medical education, Atal Dulloo, said the scheme would also include employees and retirees from government services of J&K and their families.

"It will have the same benefits as available under AB-PMJAY with an annual health insurance cover of Rs. 5 lakh per family on floater basis," he said. He further stated that the scheme will cover about 15 lakh families over and above the 5.97 lakh families, already covered under AB-PMJAY. Besides, 1592 medical packages already approved

under AB-PMJAY will also be available for the beneficiaries of J&K health scheme. Dulloo said that life consuming diseases such as cancer, kidney failure and Covid-19 are also covered under the scheme. "All high-end treatments of oncology, cardiology and nephrology will be covered from day one while the high-end diagnostic treatments during hospitalization will also be covered."

There shall be no restriction on the family size or age and all the pre-existing medical conditions shall be covered under the scheme including 3 days of pre-hospitalization, hospitalization and 15 days of post hospitalization including

diagnostic care and medicines.

Atal Dulloo also pointed out that at present, there are about 23,300 empanelled hospitals across India, where this scheme will be honoured. These include 218 public and private hospitals already empanelled in J&K. The health department will be launching a beneficiary registration drive to distribute Golden Cards (e-cards) amongst the beneficiaries soon. The socio-economic caste census (SECC) 2011 data will be used for identification of families for the scheme since the families suffering from any of the deprivations defined under SECC are already covered under AB-PMJAY, he said.

CMAI'S 71ST NATIONAL GARMENT FAIR - ONLINE WAS INAUGURATED BY THE HON'BLE MINISTER OF TEXTILES, SMT.

SMRITI IRANI 10TH SEPTEMBER 2020

MUMBAI, 11th September, 2020: The 71st National Garment Fair organised by CMAI was inaugurated by the Hon. Minister of Textiles, Smt. Smriti Zubeen Irani on 10th September, 2020. The Secretary Textiles, Sh. Ravi Capoor, along with Sh. Siddharth Bindra, Chairman, CMAI Northern Region, were also present.

In her address to the participants, Smt. Smriti Irani complimented the CMAI for "Going from strength to strength" and for "being the foremost Association in the Domestic Sector" the Minister cited the conversion of the National Garment Fair to a Digital Format as

one more example of CMAI's commitment to innovation, change, and adaption to changing needs of the Market. She also reiterated that the Ministry of Textiles was there to support the growth of the Domestic Sector as much as it is for expanding the growth of India's exports. She wished participants all the very best in the coming Fair.

The Secretary Textiles, Sh. Ravi Capoor described CMAI as "one of the pillars of the Domestic Garment Industry", and complimented CMAI for its adaption of Technology and Change. He stressed that this Fair will help "reviving the Sector from its



Smt. Smriti Irani is seen along with Mr. Ravi Capoor-Secretary (Textiles) and Mr. Siddharth Bindra, Chairman, CMAI Northern Region. India's first Digital Fair of the Domestic Garment Industry has been organized online from 10th to 20th September, 2020.

current crisis, and was confident that the revival undoubtedly happen. The Fair, which has 325 Brands participating, is expected to attract close to 20,000 Retailers to visit, and will be on from 10th to 20th September.

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED
CIN: L51900MH1985PLC035669
Registered Office:- Flat No.502, 5th Floor, Sterling Heritage Plot No.388, Sankara Mattam Road, Matunga (C.R.), Mumbai - 400 019 IN. Tel No.: 022-22020876 Fax No.: 022-22020359 Website: www.whitehall.co.in Email id: whitehall@yahoo.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020
Amt in Lacs (Except Earning Per Share)

Sr. No.	Particulars	Standalone		
		Quarter ended	Year ended	Quarter ended
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from operations (net)	-	0.01	-
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items tax)	(2.93)	(16.92)	(2.50)
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.93)	(16.92)	(2.50)
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.93)	(25.47)	(2.50)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(2.93)	(25.47)	(2.50)
6	Equity share capital	24.90	24.90	24.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	(82.01)	-
8	Earning per share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations - (not annualised)			
	a. Basic in Rs.	(1.18)	(10.23)	(1.00)
	b. Diluted in Rs.	(1.18)	(10.23)	(1.00)

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and on company's website (www.whitehall.co.in)
2. Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.
3. Standalone figures: Turnover NIL, Profit before tax Rs.(2.93) Lacs. Profit after tax Rs. (2.93) Lacs.
4. The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on September 12, 2020 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

By order of the Board
For Whitehall Commercial Company Limited
Rohit P. Shah
Whole Time Director
DIN: 00217271

Place: Mumbai
Date: 12th September, 2020

TARMAT LIMITED
(Formerly Known as Roman Tarmat Ltd.)
Reg. office:- General A. K. Vaidya Marg, Near Wagheshwari Mandir, Off Film City Road, Malad (E), Mumbai - 400 097. Tel: 2840 2130 / 1180. Fax 2840 0322; Email : contact@tarmatlimited.com; Website: www.tarmatlimited.com CIN : L45203MH1986P1C038535

Extract of Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2020 (Rs. in Lacs)

Sr. No.	PARTICULARS	Standalone				Consolidated			
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from operation (net)	3630.59	13583.74	1704.97	23311.86	3630.59	17907.17	1704.97	27635.29
2.	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities after tax	90.24	535.10	11.16	692.37	97.13	529.92	11.16	687.19
3.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	90.24	535.10	11.16	692.37	97.13	529.92	11.16	687.19
4.	Total Comprehensive income for the period[comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	0	0	0	0	0	0	0	0
5.	Equity Share Capital	1333.07	1333.07	1096.07	1333.07	1333.07	1333.07	1096.07	1333.07
6.	Reserves excluding Revaluation Reverse as at Balance Sheet Date.	4368.45	4278.21	2886.01	4278.21	4370.16	4273.03	2886.00	4273.03
7.	Earning per share (before and after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic : Diluted:	0.68	4.01	0.10	5.19	0.73	3.98	0.10	5.15

Notes:
1) The above standalone results have been reviewed by the Audit committee and approved and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meeting held on 12th September 2020. The statutory auditors have carried out limited review of the results for the quarter ended 30th June 2020.
2) The company is operating in only one segment; accordingly no separate reporting is required.
3) Previous period figures have been regrouped and re classified to make them comparable with the figures of the current period

For Tarmat Limited
Sd/-
Mr. Amit Shah
Executive Director

Place : Mumbai
Date : 12-09-2020

Bank of India
Relationship beyond banking
Wasambe (Mohopada) Branch, Raigad Zone
Matoshree Complex, 1st floor, Dand-Apta Road, At Post Mohopada, Distt- Raigad- 410222
Tel No. 02192-250179, email: - Wasambe.raigad@bankofindia.co.in

E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
E-auction sale notice for sale of Immovable assets under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002
Notice is hereby given to the public in general and in particular to the following Borrower (s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to Bank Of India (secured creditor), the Physical possession of which has been taken by the Authorized Officers of Bank Of India will be sold on "as is where is basis" "as is what is basis" and "whatever there is basis" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets mortgaged/charged to Bank Of India from the respective Borrower(s) and Guarantor(s). The reserve price and the earnest money deposit is shown there against each secured asset
The sale will be done by the undersigned through e-auction platform provided hereunder.

SR NO	Branch	Name of the borrowers/ Guarantor and Amount outstanding	Description of the properties	Inspection date/ time of the property and contact No. for inspection	Date and time of the e-auction	Reserve price (Rs. In lakhs)	EMD of the property (Rs. In lakhs)
1	Wasambe (Mohopada)	M/S Shree Mahalaxmi mobile (Prop. Neeta Chetan Jain) Amt O/s : Rs 13.89 Lakhs + Interest+cost+legal expenses	Flat No. 6, 1st Floor, Shivneri Cooperative housing Society Ltd, Plot No. R-20, MIDC Colony, Wasambe (Mohopada) Taluka Khalapur, Dist Raigad-410222 Carpet area: 38 Sq.ft owned by Mrs. Neeta Chetan Jain	07.10.2020 Between 1.00 pm to 3.00 pm. Tel : 02192-250179	14.10.2020 between 1.00 PM to 4.00 PM	17.00	1.70

Terms and Conditions of the E-auction are as under:
1. E-Auction is being held on "as is where is basis", "as is what is basis" and "whatever there is basis" and will be conducted "On Line".
2. For downloading further details, Process Compliance and Terms & Conditions, Please visit- a. https://www.bankofindia.co.in
b. Website address of our e-Auctions Service Provider- https://www.mstcecommerce.com/auctionhome/bapi/index.jsp
Bidders have to complete following formalities well in Advance:
Step 1: Bidder/Purchaser Registration: Bidder to register on e-Auction Platform (link given above) using his mobile number and email-id
Step 2: KYC Verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provider (may take 2 working days).
Step 3: Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet: Online/off-line transfer of fund using NEFT/Transfer, using challan generated on e-Auction Platform.
Step 4: Bidding Process and Auction Results: Interested Registered bidders can bid online on e-Auction Platform after completing Step 1, 2 and 3.
Please note that Step 1 to Step 3 should be completed by bidder well in advance, before e-Auction date.
Bidder may visit https://www.bapi.in, where "Guidelines" for bidders are available with educational videos.
3. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.
4. Date of inspection will be on or before 07/10/2020 1.00 p.m. to 3.00pm with prior appointment with above mentioned respective branches on the contact numbers given against respective branches.
5. Bids shall be submitted through online procedure only.
6. Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them.
7. The Bid price to be submitted shall be above the Reserve price & bidders shall improve their further offers in multiples of Rs.50,000/- (Rupees Fifty thousand only).
8. It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.
9. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded.
10. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, immediately on acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/ right in respect of property/ amount.
11. Neither the Authorised Officer / Bank nor e-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem/Power failure/ any other technical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction event.
12. The purchaser shall bear the applicable stamp duties/ Registration fee/ other charges, etc. and also all the statutory/ non-statutory dues, taxes, assessment charges, etc. owing to anybody.
13. The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason there for.
14. The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other name(s).
15. The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact numbers given.

SALE NOTICE TO BORROWERS/ GUARANTORS
The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitisation and reconstruction of financial assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money.

Date: 10.09.2020
Place: Raigad

Sd/-
Authorized Officer
Bank of India

MAHARASHTRA CORPORATION LIMITED
Regd. Office:- 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058. Tel. No.: 022-67424815, Website: www.mahacorp.in Email: mci@visagar.com CIN: L71100MH1982PLC028750

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020 (₹ in Lacs)

PARTICULARS	Quarter Ended 30.06.2020	Year Ended 31.03.2020	Quarter Ended 30.06.2019
Total income from operations (net)	19.03	NIL	NIL
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	0.39	(7.31)	(5.40)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	0.39	(7.31)	(5.40)
Equity Share Capital	1353.33	1353.33	1353.33
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each)	-	-	-
a) Basic:	-	(0.01)	-
b) Diluted:	-	(0.01)	-

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2020 are available on the website of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.mahacorp.in

Date: 12.09.2020
Place: Mumbai

For Maharashtra Corporation Limited
Sd/-
Tilokchand Kothari
Director - DIN: 00413627

VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED
Regd. Office:- 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www.vfsi.org, Email: info@visagar.com CIN: L99999MH1994PLC076658

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020 (₹ in Lacs)

PARTICULARS	Quarter Ended 30.06.2020	Year ended 31.03.2020	Quarter Ended 30.06.2019
Total income from operations (net)	91.48	151.052	63.99
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(7.03)	(28.45)	11.03
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(7.03)	(28.45)	11.03
Equity Share Capital	650.18	650.18	650.18
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each)	-	-	-
a) Basic:	(0.02)	(0.09)	0.03
b) Diluted:	(0.02)	(0.09)	0.03

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2020 are available on the website of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.vfsi.org

Date: 12.09.2020
Place: Mumbai

For Visagar Financial Services Limited
Sd/-
Tilokchand Kothari
Director - DIN: 00413627

COMMEX TECHNOLOGY LIMITED
CIN: L72900MH2000PLC123796
Regd. Office: B-401, Unit No 42, 4th Flr, Vasudev Chambers, Opp Wilson Pen Company, Old Nagardas Road, Andheri (E) Mumbai 400069.

INTIMATION OF RESCHEDULING OF 20TH ANNUAL GENERAL MEETING
Notice is hereby given that:
a) The 20th Annual General Meeting (AGM) of the members of Company Commet Technology Limited scheduled to be held on Tuesday, 15th September, 2020 at 10.00 AM through video conference/other audiovisual means (DAVM) stands cancelled pursuant to general extension given by MCA for conducting AGM upto 31st December, 2020 and due to unavoidable circumstances beyond control and ongoing covid pandemic. The remote evoling schedule and other submission in the said relation stand cancelled.
b) The revised date of 20th AGM of the Company shall be decided in due course of time by the Board of Directors of the Company and will be intimated in accordance with the Applicable Laws.
c) Documents, if any relevant to the re-convened AGM will be sent to members accordingly.
d) In case of queries, if any Members may contact the Company's Registrar Universal Capital Securities Limited at info@unisc.in or email us at cc@commettechnology.com.
Inconvenience caused to the Members of the Company on account of cancellation of the AGM is regretted. The above information is intimated to BSE Limited and Metropolitan Stock Exchange of India where the shares of the Company are listed and will also be available on the website of the Company: www.commettechnology.com

By Order of the Board
Sd/-
Jayant Mitra
Chairman and Managing Director
(DIN: 00801211)

Place: Mumbai
Date : 11th September, 2020

PUBLIC NOTICE
1) MY Client Vikrant Arun Deshmukh has lost original Chain Agreement register No. 858/1983.
2) Flat No 23- B which was on the name of shri Tarnath Malhar Deshmukh in Ish krupa CHS. was transferred on Vikrant Arun Deshmukh as per his will registered no. 6413/2003. If any one having claim in respect of above matter should register his claim Within 15 Days of Publishing the paper notice after that no claims will be entertained Address for registering claims.
Sd/-
Tushar R Patil
Advocate High Court .
B-16 Ish-krupa chs.
Near farm house hotel,
Nantwadi, Mulgaon, Vasai (W).
Dist Palghar, Pin - 401201.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public that the industrial gala and shares more particularly described in the schedule here in under written is being transferred in the name of M/s. Parekh and Parekh having address at Unit/Gala No.129, 1st Floor, Dewan and Sons Industrial Estate No.06, Navghar, Vasai Road East. Dist Palghar of which Mr. Prashant H. Parekh is the sole proprietor holding shares from 236 to 240 vide share Certificate No.48 dated 01/09/1992. Further I also state that the partnership firm M/s. Parekh and Parekh had been dissolved vide dissolution deed dated 11/10/1989 made and entered into between Mr. Prashant H. Parekh and Mrs. Sabira A. Parekh the said Dissolution Deed also been filed with the Registrar of Firms, Mumbai dated 04/02/1993. All PERSONS having any claim in respect there of by way of sale, exchanged, gifts, trust, inheritance, possession, leased, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having their office at Unit/Gala No.129, 1st Floor, Dewan and Sons Industrial Estate No.06, Navghar, Vasai Road East. Dist Palghar.

Schedule of the Property
ALL THESE Non-Agricultural piece or parcel of land or ground, situate, lying and being at Village - Navghar in Taluka and Registration Sub-District of Thane containing by admeasurement 4600.80 Sq. Yds equivalent to 3834 sq. Mtrs. or thereabouts and bearing Plot Nos. 171, 172, 173, 174 and 175, S. No. 31, 32, 34 and 35 of Village Navghar , approved as industrial layout by Additional Collector, Thane vide order No. REV/ DESK/ NAP/ VII/ IND/ 102 dated 13th October, 1982 and bounded.
Date:12/09/2020
Place: Vasai

Sd/-
Proprietor
For PAREKH & PAREKH

India's coronavirus vaccine, COVAXIN's trials on animals successful, says Bharat Biotech
New Delhi: Bharat Biotech's COVID-19 vaccine candidate COVAXIN shows positive efficacy in animal trials and generated robust immune responses, the Hyderabad-based copany announced on Saturday (September 12, 2020). This indigenous vaccine is one of the front runners in the race for a coronavirus vaccine in the country. COVAXIN which is being developed jointly by the Indian Council of Medical Research and Bharat Biotech, is being tested at 12 institutes across India. "Bharat Biotech proudly announces the animal study results of COVAXIN these results demonstrate the protective efficacy in a live viral challenge model," the firm said in a statement. In the trail, a two-dose vaccination regimen of inactivated SARS-CoV-2 vaccine candidates was administered in 20 rhesus macaques, divided into four groups. One group was administered with placebo, while three groups were immunised with three different vaccine candidates at zero and 14 days.

